



SKYLINE MILLARS LIMITED

Millars

09th May, 2025

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir(s),

Sub:- Newspaper advertisement for Financial Result.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of Audited Financial Result for the fourth quarter and year ended 31st March, 2025, published in the following Newspapers:

1. Business Standard, on 09th May, 2025 and
2. Mumbai Lakshadeep, on 09th May, 2025.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

Harshal Phatak
CFO
Encl.: as above



Sales Office : C/2, Skyline Welthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (w), Mumbai - 400 086.
Tel. : (022) 2511 2194 / 95

Registered Office : Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001.
Tel. : (022) 2204 7471 • www.skylnemillarsltd.com
CIN : L63020MH1919PLC000640

शुक्रवार, दि. ०९ मे, २०२५

सांडपाणी
व्यवस्थापना-
साठी अखेर
१७१ कोटी
जमा

पुणे, दि.८ :
शहरातील सांडपाणी नदीत घेण्यापासून नव्वी ते प्रक्रिया करूनच नदीत आले पाहिजे यासाठी महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीने मुळा मुठा पुनर्जीवन प्रकल्पाचे काम करत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे १७१ कोटी रुपयांचा निधी जमा केला होता, पण महापालिकेला मिळत नसल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता. अखेर हा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाचे आणखी १७४ रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिकेतर्फे हा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू केला होता, पण त्यास यश येत नव्हते. पुणे शहरात होणारे मैलापाणी शेट नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नदीसंवर्धन मुळा मुठा नदी संवर्धनासाठी ९९0 कोटी रुपयेचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हा निधी उपलब्ध करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) मदत घेण्यात आली आहे. या प्रकल्पाची मंजूरी २०१९ मधली असली तरी प्रत्यक्षात याचे काम सुरू होण्यास २०२२ उघडले होते.

PUBLIC NOTICE
I,Shankar Khanchandani hereby declare that my wife Mrs. Laxmi Khanchandani expired on 12.05.2024. I have to transfer his vehicles number- MH04.GE.9917 to my name. If any one have objection please contact on 8928141545 within 15 days.

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सधिका नंबर ४०२, ए विंग, चौथा मजला, लक्ष्मी कृपा को.ऑप.सहकारी सोसायटी लि.(ए-बी), एस.की.रोड, सोनल पार्क नवळ, भाईंदर (पूर्व), तालुका जिह्ला ठाणे हे श्रीमती सविता दिपक भौमिक व श्री दिपक विजयकुमार भौमिक ह्यांचे नावे आहे. सदर सदनिकेचे मे. श्री महालक्ष्मी कॅन्डल्व्शन आणि श्रीमती सुनान बनेजी यांच्यातील दिनांक ११/१२/२००१ मूळ करारनामा सोबत रजिस्ट्रेशन पावती महाळ (हरवले) आहे. तशी ऑनलाईन प्रॉपर्टी मिसिंग रजि. आय. ची. नं. jtGOcnMfjd /2025 दिनांक ०८/०५/२०२५ रोजी नवघर पोलीस ठाणे येथे श्रीमती सविता दिपक भौमिक हिने केली आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाली व्यक्तीचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड,भाईंदर प. ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

सही

वकील - केनॅट आर गय्या

जाहीर सूचना

यादारे सूचित करण्यात येते की माझे कार्याल/पक्षकार १. **श्री. महेश संजय सामाजिकर** २. **श्री. कुमार संजय सामाजिकर**, जे फ्लॅट नंबर ३०१, तिसरा मजला, पंचमंगिनी को.ऑप. एक्सचेंज सी लि. बी. पी. रोड भाईंदर (पूर्व), जिह्ला-ठाणे-४०१००५ या मासमतेचे मालक आहेत. मे. श्री महालक्ष्मी कॅन्डल्व्शन कं. यांनी उपरोक्त फ्लॅट सी. जागची परवानगी पावती यांना दिनांक १५-०९-१९८९ च्या किती कराराद्वारे किताब होता. सी. जागची परवान पावती घेता उपरोक्त फ्लॅट १. श्री. संतोष महादेव सामाजिकर २. श्री. महादेव केसव सामाजिकर ३. सी. पावती महादेव सामाजिकर यांना दिनांक ०३-०९-१९९४ च्या किती कराराद्वारे किताब होता. श्री. महादेव केसव सामाजिकर यांचे ०६-०८-२०१६ रोजी भाईंदर (पूर्व) येथे निघन झाले दिनांक १३-०२-२०२३ च्या रिजिष्टर डीडनुसार १. श्री. संतोष महादेव सामाजिकर २. सी. सौमिती गणेश कदम मुन्गी महादेव केसव सामाजिकर ३. सी. तुली संतोष भालेकर मुल्गी महादेव केसव सामाजिकर यांनी त्यांच्या आई सी. पावती महादेव सामाजिकर यांच्या बाजूने सदनिकेतील त्यांचे सर्व शेअर्स हक्क, मालकी आणि हितसंबंध सोडले आहेत. दिनांक २२-०२-२०२३ च्या निघप डीडनुसार १. श्री. संतोष महादेव सामाजिकर २. सी. पावती महादेव सामाजिकर यांनी उपरोक्त फ्लॅट १. **श्री. महेश संजय सामाजिकर** २. **श्री. कुमार संजय सामाजिकर** यांना भेट म्हणून दिला आणि ते सदर फ्लॅटचे संयुक्त मालक झाले आहेत. माझा पक्षकारांचे मे. श्री महालक्ष्मी कॅन्डल्व्शन कं. आणि सी. जानकी सखत पाटील यांच्या दरम्यान दिनांक १५-०९-१९८९ रोजी झालेला मूळ किती करार हरवला आहे. जर कोणत्याही व्यक्तीस माझ्या पक्षकारांच्या उपरोक्ता मासमतेच्या विक्रीबाबत किंवा उपरोक्त मासमतेच्या कागदीपत्री वारसाबाबत आणि हक्कलेल्या मूळ किती कराराबाबत किती हक्कलेल्या वास्तू हक्क, गहाण, भाडेपट्टा, मालकी, हितसंबंध इत्यादीच्या दाव्यासंबंधी कोणत्याही आक्षेप असल्यास अशा व्यक्तीने/व्यक्तींनी त्यांच्या दाव्या किता अक्षेपाची लेखी कागदपत्रे पुराव्यांसह या नोटीस/जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्यांकडे सादर करावत. १४ दिवसांनंतर कोणताही दावा विवादात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅटची मालकी स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर माझे पक्षकार कोणत्याही इच्छुक खरेदीदाराच्या नावे मासमतेची विक्री/हस्तांतरण करण्याची पुढील कार्यवाही करतील.

आर.एल. मिश्रा

वकील उच्च न्यायालय, मुंबई

दिनांक: ०९/०५/२०२५

कार्यालय कं. २३, १ला मजला, समग्रान हवाईरू, रेल्वे स्तंभकासमोर, नातासोपारा पूर्व, जिह्ला पातनर. ४०१२०९.

APPOINTMENT OF PMC
Quotations are invited for well-established firms of PMC who are expert in redevelopment for Shree Laxmi Co.op. Housing society, M. G Cross Road No. 4, Kandivali west, Mumbai -400067.
Plot area as PCR is 3043.00 sq. Mtrs. Total No. of residential Flats--- 59 & commercial Shops - 17.
The interested PMC firms should have a minimum 10 years of experience in handling Redevelopment Projects in Mumbai. Those interested can kindly send your Company Profile with list of completed residential redevelopment projects and quotation along with Rs. 10,000/- non-refundable deposit by cash/cheque duly addressed to the Hon. Secretary of the Society within 15 days. Application should be sent in a Sealed envelope.
Address: Society Office:
Shree Laxmi Co.op. Housing society, M. G. Cross Road No. 4, Behind Patel Nagar, Kandivali (W), Mumbai -400067.
Start Date: to 08.05.2025 to 23.05.2025
Timing: 11 a.m. to 5.00 p.m. (Monday to Saturday)
Please note that the Society reserves all rights to accept or reject the quotes.
FOR SHREE LAXMI CO-OP. HSG. SOC. LTD.

Sd/-

CHAIRMAN/SECRETARY/TREASURER

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, गाव मौजे मालोडे, ता. वरहई, जि. पालघर, येथील येथील जमीनी सी. टी. एस. नं. ३१५, प्लॉट नं. १६४, क्षेत्र ६४५.५० चौ. मी ऐकी (२१५.१६६६ चौ. मी) ह्या जमिनीचे मालक व ताबाधारक सी. कमलकांता श्रीकांत चिंनुलकर आणि इतर यांना सदर जमिन विकसित करावयाची आहे. सदरकामी त्यांनी वसई - विरार महानगरपालिकेकडून विकास परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तरी, सदर जमिनी संबंध कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसांचे आत निम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी कागदपत्राच्या पुराव्यास कळवावे.

वसई दिनांक: ०७.०५.२०२५

सही/- पुनम सुधाकर मोरे (वकील)

पत्ता: २०६, साई सहारा अपार्टमेंट, वसई कोर्टाच्या मागे, हेटकर आळी, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर-४०१२०१.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अलील श्री. **राहुल विक्रम मोरे** हे फ्लॅट क्र.ए/३०४, ३रा मजला, **सेलिना पार्क को-ऑप.ही. सोसायटी लि.**, नवगर गाव, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत. मे. वैष्णव डेव्हलपर्स, विक्रेता/किरादार/एक भाग आणि श्री. अनिल सावंत (खरेदीदार) यांच्यादरम्यान दिनांक २७ जून, १९९१ रोजीचा प्रथम किती करारनामा झाला होता. तसेच मूळ नोंद पावती (पावती) हे हरविले आहे. श्री. राहुल विक्रम मोरे यांनी नवघर पोलीस, भाईंदर पूर्व येथे १३.०३.२०२५ रोजी लागता तक्रार क्र. ८९५२-२०२५ नुसार लागता तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर मालमतेबाबत नोंद पावती हरविले संदर्भात तारणा, विक्री, भाडेपट्टा, अधिपार, बहीस, मालकीहक्क, न्यास किंवा अन्य इतर स्वरूपात कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षीकार्यांकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आज्ञाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल.

सही/-

बिमल कुमार आगरवाल
(वकील उच्च न्यायालय)

दिनांक: ०९.०५.२०२५

Notice U/S (0.V Rule 20 (1-A) of C.P.C.)
IN THE COURT OF THE CIVIL JUDGE JUNIOR DIVISION 'E' COURT, AT MAPUSA GOA.
Reg. Civil Suit No. 182/2023/E

Mr. Sudeep Shanu Chanekar & 9 Ors., ... Plaintiffs.
V/S
Shri Anand Shama Kandolkar & 8 Ors., ...Defendants.

The Defendant
5) **Shri Vasudev Mahabaleshwar Narvekar**
S/o Late Mahabaleshwar Narvekar
74 years of age,, Married Retired
6) **Smt. Latadevi Vasudev Narvekar**
W/o Shri Vasudev Mahabaleshwar Narvekar
73 years of age, Married, Housewife
Both R/o C/o Mahabaleshwar alias Ganesh Vasudev Narvekar, and Bhushan Vasudev Narvekar, Airoli Knowledge Park Road, Digha Naka, Green World, Navi Mumbai, Thane, Maharashtra - 400708.

WHEREAS the above named Plaintiffs has instituted a Suit for Declaration, Permanent and Temporary Injunction and Consequential Relief U/s 34, 35, 37 and 39 of Specific Relief Act 1963 and to Declare Deed of Sale dated 11/01/2010 as null and void.

AND WHEREAS the summons issued to you on the above last known address summons to Defendant no. 5 & 6, service report un-served.

AND WHEREAS the Plaintiff has prayed for substituted service by publishing the notice of the above proceedings through a local newspaper Ulo 5 R- 1-A of CPC 1908.

NOW THEREFORE, notice is hereby given to you Under Order V Rule 20 (1 A) sub rule (2) of Civil Procedure Code 1908, to appear before this Court either in person or by a pleader duly instructed if any and able to answer all material questions and you are directed to produce on the day all the documents upon which you intend to rely in support of your defence and to file your written statement.

TAKE NOTICE THAT, in default of your appearance the matter will be heard and determined in your absence.

AND the next date of hearing is on 10th June, 2025 at 10.00 a.m.

GIVEN under my hand and the seal of the Court, this 29th day of the month of April, 2025.

Sd/-

(Parva V. Naik)
Civil Judge Junior Division 'D' Court,
Mapusa Bardez, Goa.
I/c CJJD 'E' Court Mapusa

SEAL

NOTICE
CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF UTSSAV CZ GOLD JEWELS LIMITED TO BE HELD ON MONDAY, 19th May, 2025 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY.
Shareholders of **UTSSAV CZ GOLD JEWELS LIMITED** are requested to take note of the following corrections regarding the Notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) scheduled for Monday, 19th May, 2025 at 11.00 A.M., which was circulated on 25th April, 2025 through mail:
Explanatory Statement of the notice of
1. In last line of Point Number b of Explanatory Statement of Notice of EGM read "to Promoters and other i.e. entities not forming part of the promoter and promoter group" instead of "to other i.e. entities not forming part of the promoter and promoter group".
2. In Point Number c of Explanatory Statement of Notice of EGM add below:-
"Mr. Pankajkumar Hastimal Jagawat, the Managing Director and Promoter of the Company, is participating in the Preferential Issue. Except for him, none of the other Directors, Promoters, or Key Managerial Personnel (KMP) are participating in the Preferential Issue."
3. In point no. 1)(c), Line number 4, "read our Price is Rs.222/-" instead of "price is 222" with Regulation 166A of the SEBI ICDR Regulations.
Thanking You
Yours Faithfully
For **Utssav CZ Gold Jewels Limited**
Shashank Bhawaril Jagawat
Whole Time Director
DIN: 01824609

Place : Mumbai
Dated: 09-05-2025

सार्वजनिक सूचना

सूचना दिली जाते की माझे अशील श्री. समीर अश्विन शाह आणि श्रीमती प्रीती अश्विन शाह हे फ्लॅट क्र. ८०८ चे संयुक्त व कायदेशीर मालक आहेत, ज्याचे अधिक तपशीलवार वर्णन खालील तक्त्यात दिले आहे (या पुढे "सदर फ्लॅट") असे म्हटले जाईल) सदर फ्लॅटवरील मालकी खालील कारस्थानेद्वारे प्राप्त झाली आहे: १) २२ डिसेंबर १९८४ रोजी मेसर्स नाइट अँड सेण्ट एडव्होकेट्स (हस्तांतरकर्ते) आणि श्री. जयेश एस. शाह व श्रीमती नीला जे. शाह (स्वीकारकर्ते) यांच्यात करण्यात आलेला विक्रीकरार; २) १ ऑक्टोबर १९९४ रोजी डॉ. (श्रीमती) मेधा किरण शाह व डॉ. किरणभाई जे. शाह (हस्तांतरकर्ते) आणि श्री. परमल हरमुखलाल देसाई व श्रीमती तारला परमल देसाई (स्वीकारकर्ते) यांच्यात करण्यात आलेला विक्रीकरार; २) १४ मे १९८७ रोजी श्री. जयेश शाह (हस्तांतरकर्ते) आणि डॉ. (श्रीमती) मेधा किरण शाह व डॉ. किरणभाई जे. शाह (स्वीकारकर्ते) यांच्यात करण्यात आलेला विक्रीकरार. ३) १ ऑक्टोबर १९९४ रोजी डॉ. (श्रीमती) मेधा किरण शाह व डॉ. किरणभाई जे. शाह (हस्तांतरकर्ते) आणि श्री. परमल हरमुखलाल देसाई व श्रीमती तारला परमल देसाई (स्वीकारकर्ते) यांच्यात करण्यात आलेला करार. ४) १४ जुलै २०१५ रोजी श्री. परमल हरमुखलाल देसाई व श्रीमती तारला परमल देसाई (हस्तांतरकर्ते) आणि श्री. समीर अश्विन शाह व श्रीमती प्रीती अश्विन शाह (स्वीकारकर्ते) यांच्यात करण्यात आलेला करार. वरील मालकीसहजातील १४ मे १९८७ रोजीचा मूळ विक्रीकरार, जो श्री. जयेश शाहिलाल शाह व श्रीमती नीला जयेश शाह यांनी डॉ. (श्रीमती) मेधा किरण शाह व डॉ. किरणभाई जे. शाह यांच्या नावे केला होता, तो हरवलेला असून परत मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या हरवलेल्या दस्तऐवजाच्या ताब्यात कोणी असेल किंवा सदर फ्लॅटवर कोणताही हक्क, स्वाम्य, दावा किंवा हक्क असल्यास कोणत्याही व्यक्तीस हे कळविले जाते की त्यांनी आपला दावा आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात खालील पत्त्यावर १४ (चौदा) दिवसांच्या आत सादर करावा: दुकान क्रमांक बी-५, पनसपुर सी.एस.एस, प्लॉट क्र. ५५, सेक्टर २१, खारसर, नवी मुंबई - ४०१२१० निर्दिष्ट मुदतीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास, असे गृहीत धरले जाईल की अशा कोणत्याही व्यक्तीस सदर फ्लॅटवर कोणताही हक्क नाही, आणि माझे अशील त्याबाबतचा व्यवहार त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुढील सूचना न देता करू शकतील.

मालमतेचा तपशील

फ्लॅट क्र. ८०८, आठवा मजला, सुपार्श्व अपार्टमेंट, सोपार्श्व को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सदर्भय पश्चिमांच नगर, जैन मंदिरजवळ, नाहूर व्हिलेज रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०, अंदाजे ७५५ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९-०५-२०२५

अश्विनी कौर करवाल

वकील

PUBLIC NOTICE

I, Jashwantiben Satra hereby declare that my husband Mr. Khetshi Satra expired on 28.08.2020. I have to transfer his vehicles number- MH04.ED.5250 to my name. If any one have objection please contact on 8850015182 within 15 days.

जाहीर सूचना

सर्व लोकांना या नोटीस द्वारे कळविण्यात येते की माझे आशील श्रीमती. जसु मागन मेवासी ह्या फ्लॅट नंबर डी/३०३, तुष्कानो टॉवर को-ऑ. हा सोसायटी लि. पाटणकर पार्क रोड, ४५० रूकेअर फूट सूर्य बिल्ड अप एरिया, सर्व नंबर १०७, गाव निळेमोरे नालासोपारा- पश्चिम तालुका वसई जिह्ला पालघर ४०१२०३ या फ्लॅटचे मालक आहेत. संबंधित सोसायटीने त्यांना शेअर सर्टिफिकेट नंबर ३७ (अनुक्रमे शेअर्स नंबर १८६ ते १९०) प्रदान केले आहे त्यांच्याकडून सदर मूळ शेअर सर्टिफिकेट हरविले/गहाळ झाले आहे. त्यांनी संबंधित सोसायटीकडे डुब्लिकेट शेअर सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. तसेच त्यांनी संबंधित नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये सदर मूळ शेअर शेअर सर्टिफिकेट गहाळ झाल्याची तक्रार केली असून त्याचा आय डी क्रमांक CRsZtMZ9sT दिनांक ०८/०५/२०२५ असा आहे.

ज्याला कोणालाही सदर मूळ शेअर सर्टिफिकेट सापडले किंवा सदर मूळ शेअर सर्टिफिकेट वहाल वा सदर फ्लॅट संबंधी कोणत्याही प्रकारचा हक्क दावा नामाधिकांर लाभ विक्री गहाण बहीस भाडेपट्टा परवाना भागोदारी व इतर कोणत्याही स्वरूपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात कागदपत्री पुराव्यासह खालील सही करणाऱ्या व्यक्तीला खालील पत्त्यावर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा तसा कुठलाही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

दिनांक ०९/०५/२०२५

सही/- नूतन प्रकाश पवार, वकील १, कल्यान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिह्ला पालघर.

SMFG
Grihashakti

Nayi Asha. Naya Vishwas.

1. Extract of Audited financial results for the quarter and year ended March 31, 2025
(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended Mar 31, 2025	Quarter ended Dec 31, 2024	Quarter ended Mar 31, 2024	Year Ended Mar 31, 2025	Year Ended Mar 31, 2024
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1. Total Income from Operations	36,273	34,982	31,246	1,30,711	1,00,861
2. Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,136	4,233	7,314	16,108	12,431
3. Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,136	4,233	7,314	16,108	12,431
4. Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,833	3,133	5,448	11,952	9,275
5. Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,692	3,130	5,422	11,778	9,206
6. Paid-up Equity Share Capital	37,116	37,116	32,622	37,116	32,622
7. Reserves (excluding Revaluation Reserves) *	1,18,671	1,14,981	66,386	1,18,671	66,386
8. Securities Premium Account	96,374	96,374	55,867	96,374	55,867
9. Net Worth	1,53,316	1,49,617	96,731	1,53,316	96,731
10. Outstanding Debt	9,26,747	8,46,311	6,70,797	9,26,747	6,70,797
11. Debt Equity Ratio	6.0x	5.6x	6.8x	6.0x	6.8x
12. Earnings Per Share (EPS) (of ₹10/- each) (in ₹)					
- Basic**	1.10	0.92	1.69	3.43	2.87
- Diluted**	1.10	0.92	1.69	3.43	2.87
13. Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil
14. Debenture Redemption Reserve^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
15. Debt Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16. Interest Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

*Includes securities Premium Account **The EPS for the quarters end are not annualised.
^ The Company is not required to create debenture redemption reserve in terms of the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2014 read with the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2019
^^ The Company is a Housing Finance Company registered under the Reserve Bank of India Act, 1934 hence these ratios are generally not applicable.

Notes:
2. SMFG India Home Finance Co. Ltd., (the Company) (Formerly "Fullerton India Home Finance Co. Ltd.") is a public limited company domiciled in India and incorporated under the provisions of Companies Act, 1956. The Company is a Housing finance company (HFC) registered vide Registration number DOR-00122 dated May 19, 2023 with the Reserve Bank of India (RBI), erstwhile Registration number DOR.01222.15 dated July 14, 2015 with the National Housing Bank (NHB).
3. These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the "Listing Regulations") and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs, HFCs and other accounting principles generally applicable in India.
4. Financial results for the quarter and year ended March 31, 2025, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 07, 2025 and audited by statutory auditor, pursuant to Regulation

X. OTHER INFORMATION

1. All the information pertaining to the Target Company and/or the Sellers in the Public Announcement and the Detailed Public Statement has been obtained from publicly available sources or provided by the Target Company and/or the Sellers, as the case may be, and the accuracy thereof has not been independently verified by the Acquirers or the Manager to the Offer. The Acquirers and the Manager to the Offer do not accept any responsibility with respect to such information relating to the Target Company and/or the Sellers.
2. The Acquirers, jointly and severally, accepts full responsibility for the information contained in the Detailed Public Statement (other than such information as has been obtained from public sources or provided by the Target Company and/or the Sellers) and also accept responsibility of their obligations laid down in the SEBI (SAST) Regulations.
3. The Acquirers have appointed Purva Sharegistry (India) Private Limited (CIN No:U67120MH1993PTCO74079), as the Registrar to the Offer, having their office located at Unit No.9, Ground Floor, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Panel East, Mumbai - 400011, Maharashtra, **Contact Person:** Ms. Deepali Dhuri, **Tel:** 91 022 49614132, **Email:** support@purvashare.com and **Website:** www.purvashare.com.
4. The Acquirers and the Target Company have not been prohibited by SEBI from dealing in the securities under directions issued pursuant to Section 11B or under any other regulations made under the SEBI Act.
5. Pursuant to Regulation 12 of the SEBI (SAST) Regulations, the Acquirers have appointed Bonanza Portfolio Limited as the Manager to the Offer.
6. A copy of the PA is available and this DPS is expected to be available and accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com and Bonanza Portfolio Limited (Manager to the Offer) at www.bonanzaonline.com.
7. In this DPS, all references to Rs., ₹ are references to the Indian Rupees
8. In this DPS, any discrepancy in any amounts as a result of multiplication and/or totaling is due to rounding off

ISSUED BY THE MANAGER TO THE OPEN OFFER

BONANZA PORTFOLIO LIMITED
CIN: U65919DL1993PLC052280
Bonanza House, Plot No. M-2, Cama Industrial Estate, Walhath Road, behind The Hub, Goregaon (East), Mumbai - 400 063
Contact Person: Ms. Swati Agrawal/ Mr. Abhay Bansal
Tel No.: +91 22 68363773/ +91 11 40748709
Email: swati.agrawal@bonanzaonline.com/ abhay.bansal@bonanzaonline.com
SEBI Registration No.: INM00012306

For and on behalf of the Acquirers:

Sd/-

Mr. Abhishek Narbaria

Sd/-

Mr. Umesh Kumar Sahay

Place : Mumbai
Date : May 08, 2025

मुंबई लक्षदीप

जाहिर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अगिल श्री विजयकुमार चौधरी आणि इतर हे खालील मिळकतीचे मालक आहेत
मिळकतीचे वर्णन सधिका क्र १०१, पहिला मजला, बिल्डिंग क्र ११, कलर्स सिटी, चुना सर्वे क्र १०० अ नवीन सर्वे क्र ४४ हिस्सा क्र ३ गाव काटकर, तालुका आणि जिल्हा पालघर.
विजयकुमार चौधरी आणि सुनीता देवी विजयकुमार चौधरी यांनी सादर सधिका सुगंधी इंटरप्रिसेस यांचा कडून दि १५/०१/२०१६ (दस्त क्र पालघर- २ / २०१ / २०१६) खरेदी केली होती. सुनीता देवी विजयकुमार चौधरी यांचे दि ३१/०७/२०२२, रोजी निधन झाले. त्यांच्या मागे १) विजयकुमार चौधरी २) खुशबू कुमार ३) विष्णू कुमार ४) विक्रम चौधरी हे कायदेशीर वारस आहेत
म्हणून मी यादारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिका, वारस अधिका किंवा फायदेशीर हक्क / व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क्र. 11, पहिला मजला, सीन्यूम कॉन्वें, प्लॉट क्र. 19A, से 25, नेरळ (पू), नवी मुंबई - 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटीसीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास सदरच्या मालमतेवर / दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

होश बो डेमला

(वकील उच्चा न्यायालय, मुंबई)

Date:09/05/2025

SKYLINE MILLARS LIMITED
CIN: L63020MH1919PLC000640
Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001.
Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2025

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income	240.49	9.11	14.36	268.64
2	Profit / (Loss) for the period from continuing operations	27.28	(11.08)	(17.55)	(19.45)
3	Loss from discontinuing operations	(5.81)	(0.69)	(1.00)	(6.67)
4	Profit / (Loss) for the period	21.47	(11.77)	(18.55)	(26.12)
5	Total Other Comprehensive Income	(0.17)	0.23	(0.07)	0.24
6	Total Comprehensive Income for the period	21.30	(11.54)	(18.62)	(25.88)
7	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/-each)	402.24	4		

